

## THRU ONLINE FILING

## 11<sup>th</sup> August, 2022

Ipca Laboratories Ltd.

BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 023 Scrip Code - 524494 National Stock Exchange India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra - (East) Mumbai 400 051 Scrip Code: IPCALAB

Dear Sir / Madam,

## Sub: <u>Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure</u> <u>Requirements) Regulations, 2015 - Financial Results published in newspapers</u>

Please find enclosed copies of the Unaudited Financial Results for the 1<sup>st</sup> quarter ended 30<sup>th</sup> June, 2022 published on 11<sup>th</sup> August, 2022 in Financial Express (all India editions), Nav Shakti (in Marathi) and Free Press.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Ipca Laboratories Limited

Harish P. Kamath Corporate Counsel & Company Secretary

Encl: a/a

125, Kandivli Industrial Estate, CTS No. 328, Kandivli (West), Mumbai 400 067 (Maharashtra), India | T: +91 22 6210 5000 F: +91 22 6210 5005 Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai 400 067 (Maharashtra), India | T: +91 22 6647 4444 E: ipca@ipca.com CIN: L24239MH1949PLC007837 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | THURSDAY | AUGUST 11, 2022

## **E-Tender Notice MAHA**GENCO

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

S.N. Tender NO(Rfx No)/Description/Estimated Cost in Rs

- 3000031130/Work of providing school bus services having capacity of 24 & 52 seats for conveyance of wards 1 of new unit 8&9, Narayana Vidyalayam, Maharshi School & on as and when required basis CSTPS employees on as and when required basis for academic year 2022-23 as per scope of work for the period of one year/ Rs.32558065/-
- 3000031115/Work of extension of stacker reclaimer area 2 for improvement in coal stack management at CHP-D, CSTPS, Chandrapur/Rs.71756432.08

above floated tender published in MAHAGENCO online Portal For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in. for (Sr.No.1 to 2) For any query Contact No.8554991818. Sd/-

**CHIEF ENGINEER (O&M)** 

#### MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3 MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA. SECTOR 30A, NEXT TO RAGHULEELA MALL NEAR VASHI RAILWAY STATION, VASHI, NAVI MUMBAI-400703 **RECOVERY PROCEEDING NO 101 OF 2017** Exhibit No.: 19 Bank of Maharashtra ] Certificate Holde Vs M/s Navneet Singh Gogia & Ors ] Certificate Debtor NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION Mr Navneet Singh Gogia, R/o Flat No. 504 and 505, Shreeji Heights, C Wing, Sector 46 A, Plot No. 1, 1A, 1B 1C, Seawoods, Nerul, Navi Mumbai - 400076. Mrs Simran Kaur Gogia, 2. R/o Flat No. 504 and 505, Shreeji Heights, C Wing, Sector 46 A, Plot No. 1, 1A, 1B, 1C, Seawoods, Nerul, Navi Mumbai - 400076. Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No. 632 of 2014 to pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs. 2,75,56,402 (In words Rs Two Crore Seventy Five Lakh Fifty Six Thousand Four Hundred and Two Only with cost and interest, and Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale. herefore, you are hereby informed that the 21.09.2022 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SCHEDULE OF IMMOVABLE / MOVABLE PROPERTY

All that premises being twin bungalows having built up area around 8214 sq ft i.e. around 763.38 sq mtrs constructed/to be constructed an open plot no. A-01 to A-04 admeasuring 15005 sq ft inclusive of proportionate share in the common area in the project known a AMBROSIA RESIDENCY AND SPA, standing on plot of land bearing Survey No 219 Hissa No 2, admeasuring 33165.25 sq mtrs mentioned as said Plot No A lying, being and situated at village Borsheti, Tal Palghar, Distt Thane within local limits of Borsheti Gram Panchayat in the registration sub-Distt Palghar of registration Distt of Thane together with all fixtures, furnitures etc.

SEAL

Given under my hand and the seal of the Tribunal on 06.05.2022

(Ratnesh Kumar Recovery Officer-Debts Recovery Tribunal-3

Sd/-

## **BREJESHWARI TRADING AND INVESTMENT LIMITED**

CIN: L99999MH1985PLC101736 Regd. Off.: 406, Diamond Plaza, 391, Dr. D.B. Marg, Mumbai - 400 004, Maharashtra, India Tel.: +91 22 2386 1672 • Email : shekharsssanghai@gmail.com • Fax : +91 22 2380 5870

	FOR THE QUARTER ENDED	) JUNE 30,	2022 (	Rs. In Lakhs
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	5.53	2.81	13.17
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items#)	4.19	1.54	6.93
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items#)	4.19	1.54	6.93
4	Net Profit/(Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	3.54	1.30	5.85
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	5.85
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as			
	shown in the Balance sheet of Previous year)	0	0	0.00
8	Earnings Per Share			
	(after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
	Basic:	0.35	0.13	0.59
	Diluted:	0.35	0.13	0.59

# MPIL CORPORATION LIMITED

CIN: L74299MH1959PLC163775

Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: +91 22 22622316 • Website : www.mpilcorporation.com • Email: cs@mpilcorporation.com

### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

			Quarter ended		Year ended
Sr. No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
NO.		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income (Net)	37.00	110.00	34.00	231.00
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	2.00	72.00	4.00	100.00
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	2.00	72.00	4.00	100.00
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	2.00	62.00	3.00	85.00
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-
6	Total Comprehensive income (after tax)	-	-	-	-
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00
8	Earning per shares (of ₹10/- each) not annualized				
	Basic ₹	0.35	10.88	0.53	14.88
	Diluted ₹	0.35	10.88	0.53	14.88

Note 1 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quaretr ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosutre Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com

This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016

For MPIL Corporation Limited

Veena Milan Dala Whole Time Director DIN: 00062873

(₹ in Lakhs)



# **S** A lose of life Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN : L24239MH1949PLC007837,

Tel:+91 22 6647 4444 • E-mail : investors@ipca.com • Website : www.ipca.com

### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

				(₹ Crores)
Sr.	Particulars	Quarter	<sup>-</sup> Ended	Year Ended
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1607.85	1586.81	5896.36
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax,after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	143.06	306.66	884.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	147.10	309.72	892.79
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	5466.60
8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):			
	Basic (₹)	5.64	12.09	34.85
	Diluted (₹)	5.64	12.09	34.85

Notes :

Place : Mumbai

Date : August 10, 2022

The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows

Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year Ended
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 202
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1488.09	1492.21	5455.49
2	Profit before Tax	216.06	356.37	1088.36
3	Profit after Tax	143.82	284.72	870.94
			By Order	of the Board
			For Ipca Labo	oratories Limit
			Premch	and Godha
Plac	e : Mumbai,		Chairman & N	Managing Direct
Date	: August 10, 2022		(DIN C	00012691)



## ASHIANA AGRO INDUSTRIES LIMITED

Reg. Office: No.792/5, Eswari Hotel Complex, Bangalore High Road, Sunguvarchatram, Sriperumbudur Taluk, Kancheepuram Distt.- 602106 (Tamil Nadu) Tel No.: +91-44-28344820, Website: www.aail.in

Extract of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022

					(Rs. in Lacs)
		C	luarter Ende	d	Year Ended
S.No	Particulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
1	Total Income from Operations Including Other Income (Net)	21.51	23.32	17.18	91.53
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and/or Extraordinary items)	(3.05)	1.08	(1.36)	4.11
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional Items and/or Extraordinary items)	(3.05)	1.08	(1.36)	4.11
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional Items and/or Extraordinary items)	(3.05)	1.08	(1.36)	4.11
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	(3.05)	1.08	(1.36)	4.11
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	460.00	460.00	460.00	460.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	(216.67)
8	Earning Per Share (EPS) (in Rs.) (Face Value of Rs.10/- each)				
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.07)	0.02	(0.03)	0.09
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.07)	0.02	(0.03)	0.09
Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee, subject to limited review by the auditors of the company and approved by the Board of Directors in their meeting held on August 10, 2022. 2) This statement has been prepared in accordance with the Accounting Standards specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Accounts) Rules. 2014.					
Exchang Financia	bove is an extract of the detailed format of the Standalone Unaudited Financial Results je under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requiremen I Results for the quarter ended June 30, 2022 are available on website of the St	ts) Regulation	s, 2015. The	iu <b>ll</b> format of t	with the Stock the Unaudited ies Limited
	e at <b>www.bseindia.com</b> and also on the Company's website at <b>www.aail.in</b> Chennai			Sd/- Pava	n Kumar. M
	Chennal 10/08/2022				me Director I: 02438906

# DCS PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710 Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com

• Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2022

					(Rs. in lakhs
SN	Particulars		Conso	lidated	
		Quarter ended		d	Financial
					Year Ended
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	71.39	72.12	65.36	270.34
2	Net Profit / (Loss) for the period before tax	17.71	16.31	48.36	105.07
3	Net Profit / (Loss) for the period after tax	14.97	9.21	45.39	85.62
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.04	13.25	45.50	89.99
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) (before extraordinary items)	0.07*	0.04	0.22*	0.41
The	Financial details on Standalone basis are as under				
SN	Particulars		Stand	lalone	
			Quarter ende	ł	Financial Year Ende
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	70.36	71.12	64 32	266.22

		onauditeu	Auditou	onauditeu	Auditeu
1	Total Income from Operations	70.36	71.12	64.32	266.22
2	Profit before tax	16.80	15.92	47.43	102.21
3	Profit after tax	14.32	8.96	44.72	83.63
Not					

The above is an extract of the detailed format of Quaterly of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)

- The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 10<sup>th</sup> August, 2022. These results have been subjected to limited review carried out by the Statutory Auditors.
- 3 The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- 6 The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.4.77 Lacs being imapirment gain for the current quarter and the same has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and Exceptional Items".
- The Statutory Auditors of the Company have carried out the limited review

Place : Mumbai

Date: 10/08/2022

KOHINOOR CTNL INFRASTRUCTURE COMPANY PRIVATE LIMITED Registered Office : Kohinoor Square, N. C. Kelkar Marg, Dadar (West), Mumbai-400028

record by the Board of Directors at their meeting held on November 11, 2019. The Statutory Auditors of the Company has carried out limited review of the above unautided results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Unaudited financial results as reviewed by the Aud

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.msei.in) and on the Company's bsite (www.poloqueen.com)

# The company does not have any Exceptional and Extraordinary items to report in above periods.

For and on behalf of Board of Directors of BREJESHWARI TRADING & INVESTMENT LIMITED

Sushil Sheoduttrai Sanghai Place: Mumbai Director DIN: 00048872 Date : Aug 10, 2022

#### **SIKKA PORTS & TERMINALS LIMITED**

Registered Office: Admin Building, MTF Area, Village Sikka, Taluka & District Jamnagar - 361140, Gujarat, India. Phone : 022-35557100 • Email: debenture.investors@sptl.co.in • Website: www.sptl.co.in CIN: U45102GJ1997PLC031906

#### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(Rs. in crore, except per share data and ratio					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30 Jun' 22	Year Ended 31 Mar' 22		
NO.		Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	1,066.63	4,035.77		
2	Net Profit before Tax	955.74	3,250.86		
3	Net Profit after Tax	635.45	1,957.06		
4	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (OCI) (after tax)]	504.32	2,024.29		
5	Paid up Equity Share Capital	2,475.00	275.00		
6	Reserves (excluding Revaluation Reserve)		18,849.40		
7	Securities Premium Account	17,967.47	20,163.06		
8	Net worth	17,796.04	17,160.59		
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	23,340.95	23,417.77		
10	Paid-up 9% Cumulative Redeemable Preference Shares of Rs. 10/- each	47.00	47.00		
11	Debt Equity Ratio	1.19	1.22		
12	Earnings per Equity Share for the period/year of face value of Re. 1/- each :- (refer Note 4)	0.26	0.79		
13	- Basic and Diluted (in Rupees)	0.20	0.79 4.41		
13	Capital Redemption Reserve	1 750 00	4.41		
	Debenture Redemption Reserve	1,750.00	,		
15	Debt Service Coverage Ratio	3.28	0.75		
16	Interest Service Coverage Ratio	3.28	2.50		

Notes

Note

- Notes: 1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2022 are available on the website of BSE Limited (www.bselindi.com) and can be accessed on the Company's website (www.sptl.co.in).
- 2 For the other line terms referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.sptl.co.in).
- 3 The Audit Committee has reviewed, and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on 10th August 2022. The statutory auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
- The Company has issued and allotted 2200,00,000 Equity Shares of Re. 1 each as fully paid-up bonus equity shares, by capitalising the reserves, to the existing Equity Shareholders on 26th May 2022. The Earnings Per Share figures for the quarter/year ended 31st March 2022 have been restated to give effect to the allotment of the bonus charge converted NUD R 5-33. shares, as required by NDAS-33.
- Sinterms of exemption provided in the SEBI circular dated 29th July 2022, results for the corresponding quarter ended 30th June 2021 are not disclosed, as the Company was not required to submit the same under then prevailing SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Sikka Ports & Terminals Limited
Sd/-
Sanjeev Dandekar
Director
DIN: 00022797

### FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net, WEB: www.precisionwires.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

### THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	(₹ in Quarter Ended March 31, 2022	Lakhs except Po Quarter Ended June 30, 2021	er Share Data) Year Ended March 31, 2022		
		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)		
1	Total Income from Operations	82,617.63	74,453.55	53,137.39	2,69,004.55		
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items	2,260.22	2,416.17	1,494.77	8,423.69		
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	2,260.22	2,416.17	1,494.77	8,423.69		
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,682.92	1,830.10	1,157.75	6,301.08		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	1,682.92	1,799.75	1,157.75	6,270.73		
6	Equity Share Capital	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36		
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet	-	_		35,331.82		
8	Earning per Share (before Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	1.46	1.58	1.00	5.45		
9	Earning per Share (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	1.46	1.58	1.00	5.45		

#### Notes :

- 1 Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year. The figures for the quarter ended 31st March, 2022 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year to date figures up to the third guarter of the financial year.
- The above Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meeting held on 10th August, 2022.
- 3 The Statutory Auditors of the Company has carried out "Limited Review" of the above results as per Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Board has declared Interim Dividend for FY 2022-23 @ ₹ 0.30 (30%) per equity share of ₹1 each fully paid up. The Record date fixed for the purpose of determining the entitlement of members for the Interim Dividend is 26th August, 2022, and said Interim dividend will be paid on or before Friday, 09th September, 2022 to those members entitled thereto.
- The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to comply with requirements of SEB's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with IND AS.
- The Company has only one reportable primary business segment as per IND AS 108, i.e., Manufacturing of Winding Wires.

Place : Mumbai Date : 10th August, 2022	By order of the Board Milan M. Mehta Managing Director DIN: 00003624

### CIN: U45200MH2005PTC155800

Statement Of Unaudited Financial Results For the Quarter Ended 30th June 2022

Sr.	Particulars	QU	ARTER END	ED	YEAR ENDED
No.		30.06.2022	31.03.2022	30-06-2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
		F	Rs. In Lakhs		Rs. In Lakhs
1	Total Income From Operations	85,214.01	30,611.52	870.59	1,03,865.9
2	Net Profit/(Loss) for the year before tax	17,527.56	(64.68)	(3,510.80)	(3,969.38
3	Net Profit/(Loss) for the year after tax	17,527.56	(64.68)	(3,510.80)	(3,969.38
4	Total Comprehensive Income for the year	17,527.74	(58.43)	(3,510.80)	(3,971.10
5	Paid up Equity Share Capital	50.04	50.04	50.04	50.04
	(Face Value of Rs. 10 each, fully paid)				
6	Reserves (Excluding Revaluation Reserve)	NA	NA	NA	(1,00,769.86
7	Securities Premium Account	NA	NA	NA	N/
8	Net Worth	NA	NA	NA	(1,00,719.82
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	NA	NA	NA	N
10	Outstanding Redeemable Preference shares	40,300.00	40,300.00	40,300.00	40,300.0
11	Debt Equity Ratio	NA	NA	NA	(1.19
12	Earnings per share (*Not Annualised)				
	(Face Value of Rs. 1 each, fully paid)				
	a. Basic (in Rs.)	*3502.66	*(12.93)	*(701.59)	(793.23
	b. Diluted (in Rs.)	*3502.66	*(12.93)	*(701.59)	(793.23
13	Capital Redemption reserve	Nil	Nil	Nil	Ν
14	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	N
15	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	0.8
16	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	0.8

#### Notes :

- 1. The above results for the guarter ended 30th June, 2022 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified by Ministry of Corporate Affairs. The said results have been approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on 10th August, 2022. The Statutory Auditors have carried out Limited Review of results for the guarter ended 30th June, 2022.
- Additional disclosure as per Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and **Disclosure Requirements) Regulations 2015**

#### Particulars

Adfactors 226

18% Secured rated listed Non Convertible Debentures as on 30.06.2022 Credit Rating D

- Credit Rating Agency Brickwork Ratings India Pvt. Ltd.
- The Comapny has defaulted on interest repayment on 18% Non Convertible Debentures amounting to Rs. 4753.51 lacs and on repayment of Principal amount Rs. 14,3607- lakhs which is due till 30th June 2022.
- 4. In case of Unlisted 0.01% Optionally Convertible Debentures issued, Company has defaulted in payment of Interest due for the period from 31 st March 201 9 to 30th June 2022 amounting to Rs. 9 lakhs
- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF1/69/2016 dated 10th August, 2016. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.koh noorsquare.in

	Sd/-
	Mona Shah
Place : Mumbai	(Director)
Date : August 10, 2022	DIN : 01212338

## ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No. : L15315MH1991PLC326590 Regd. Office : PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444001 Corporate Address :- 34 B , Jolly Maker Chamber-II, Nariman Point, Mumbai-400 021 T.: +91-22 -22821776 | W :- www.arihanttournesol.com | E : info@arihanttournesol.com

Extract of tatement of Un-audited standalone financial results for quarter ended 30 June 2022

			(Rs. In Lacs)
Particulars	Quarter	Year to date	Corresponding
	Ended 30.06.2022 (Unaudited)	Ended 31.03.2022 (Audited)	3 months ended in the previous year
	Ended 30.06.2022 (Unaudited)	Ended 31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)
Total income from operations	0.00	0.16	0.00
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional arid/or Extraordinary items)	(2.78)	(19.32)	(1.64)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.78)	(19.32)	(1.64)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.78)	(19.31)	(1.64)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-
Equity Share Capital	989.83	989.83	989.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
-Basic :	(0.03)	(0.20)	(0.02)
Diluted :	(0.03)	(0.20)	(0.02)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on www.bseindia.com and the www.arihanttournesol.com. (URL of the filings- listingbseindia.com)

By Order of the Board Sd/-

Mr. Anand Kalyanchand Thole Whole Time Director DIN: 08204993

Place : Mumbai

Date : 10.08.2022

#### **NIRAV COMMERCIALS LIMITED** (CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office : Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

	THE QUARTER END	ED 30TH JU	NE, 2022.		(₹ in Crores
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	1.91	4.14	1.85	11.89
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,	0.25	0.23	0.03	0.69
	Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	0.25	0.23	0.03	0.69
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	0.19	1.06	0.02	1.43
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive income for the period				
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]	0.21	1.19	0.02	1.76
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as				
	shown in the Balance Sheet of Previous year )				24.13
8	Earning per share (before extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic ₹	4.76	27.09	0.51	36.75
	b) Diluted ₹	4.76	27.09	0.51	36.75
9	Earning per share (after extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic ₹	4.76	27.09	0.51	36.75
	b) Diluted ₹	4.76	27.09	0.51	36.75

1 The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10.08.2022. The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IND-AS") as

prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules issued there under

3 The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company Figures of previous periods have been regrouped wherever necessary. Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products. Provision for Gratuity & Leave Salary has not been done as per acturial valuation.

The above figures are in crores except EPS.

Place : Mumbai

Date : 10th August, 2022

MILAN

For Nirav Commercials Ltd (CA Raghav Daga ) lanaging Director DIN: 00084553



स्पेशलाईज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मेझॅनीन फ्लोअर, ७०/८० एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ द्.: ०२२-२२६७३५४९, ई-मेल : SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in

#### शुद्धिपत्र

त्लॉट क्र. ४१ दमण इंडस्ट्रियल इस्टेट, सोमनाथ रोड, दमण येथे स्थित एनपीए खाते मे. विजय प्लास्टो इंडस्ट्रीजच्या जमीन आणि इमारत व प्लांट आणि मशिनरीच्या ०२.०९.२०२२ रोजी आयोजित करावयाच्या ई-लिलावासाठीची एक सूचना दमण मध्ये वितरित होणाऱ्या इंग्रजी व स्थानिक भाषेच्य दैनिकात प्रकाशित करावयाची होती. तो आधी ०२.०८.२०२२ रोजी फ्री प्रेस जर्नल, मुंबई आणि नवशक्ति, मुंबई मध्ये प्रकाशित केली होती आणि आता १०.०८.२०२२ रोजी सिल्वासा मिरर, दमण आणि जनादेश, दमण मध्ये प्रकाशित केली आहे.



## मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ



कार्यकारी अभियंता [पश्चिम] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३७, चौथा मजला गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०० ०५१ (दूर्ण्वनी क्र. ०२२ ६६४०५४३२) हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे/सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन/सीपीडब्ल्यूडी/एमईएस/मुंबई महानगरपालिका/सिडको/रेल्वे/बीपीटी/ एमआयडीसी/एम. जे. पी. यांचेकडे नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकूण ६ कामाकरीता बी-१ (Percantage Rate) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शास संकेतस्थळावर <u>http://mahatenders.gov.in</u> उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी	
१	निविदा विक्री सुरू	१२/०८/२०२२	२	निविदा विक्री बंद	२६/०८/२०२२	
		सकाळी १०:३० वाजता			दुपारी ६:१५ वाजता	
ş	तांत्रिक बोली	३०/०८/२०२२	8	आर्थिक बोली उघडण्याचा	०१/०९/२०२२	
	उघडण्याचा दिनांक	सायंकाळी १०:३० नंतर		दिनांक	सकाळी १०:३० नंतर	
सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.						
<b>टिप:</b> १. विस्तृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.						
<del>0</del>						

टिपः २. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक/बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील

ज्या अर्थी

म्हाडा - गहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था CPRO/A/475

NIBE LIMITED

सही∕∙

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

(Formerly known as Kavita Fabrics Limited) CIN: L34100PN2005PLC205813 Regd. Office : Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase-II, Village : Khalumbre, Taluka-Khed, Pune Phone : 0253-2237599 | Website : www.nibelimited.com | E-mail : info@nibelimited.com Extract of Audited Standalone Financial Results for the guarter ended June 30, 2022

				(Rs. in lakhs)
Particulars	0	Quarter ende	d	Year Ended
	30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2022
Revenue from Operations	1028.63	816.66	199.31	2124.37
Profit before exceptional items and tax	23.62	344.48	18.73	40.15
Profit before tax	23.62	344.48	18.73	40.15
Profit for the year	19.62	326.88	14.10	21.25
Total Comprehensive Income (after tax)	10.32	325.77	14.10	20.22
Paid up Equity Share Capital (of Rs. 10 each)	1041.87	1041.87	1041.87	1041.87
Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-	-
Earnings per equity share (of Rs. 10 each)				
Basic and Diluted	0.19	3.14	0.14	0.2
Notes :				

The Audit Committee has reveiwed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on August 09, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

3 The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the guarterended June 30, 2022 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the quarter & year ended June 30, 2022 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com)

### For Nibe Limited

Sd/-Ganesh Nibe Managing Director



सही/-

कार्यकारी अभियंता (प.)

म्ं.झो. स्. मंडळ, मुंबई

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचन प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 01.07.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 32,73,502 (रूपये बत्तीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे दोन फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVRA00400473 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 25.06.2021 पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार सतीश गोपाळ शिंदे, सुवर्णा सतीश शिंदे आणि सीताराम काशिराम तावडे यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने ताब 08.08.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड</mark> ची कर्ज आकारणी रू. 32.73,502 (रूपये बत्तीस लाख व्याहत्तर हजार पाचशे दोन फक्त) पुढील व्याज 25,06,2021 पासुन प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थाव	र मालमत्तेचे वर्णन
	नय युनिक गार्डन्स, इमारत क्र. 12, हाइड पार्क, गाव डोंगरे कल डोंगरी रोड, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-401303, जे
पूर्व : टाइटल डीड अनुसार उत्तर : टाइटल डीड अनुसार	पश्चिम : टाइटल डीड अनुसार दक्षिण : टाइटल डीड अनुसार
-	
तारीख : 08.08.2022	अधिकृत अधिकारी
स्थळ : ठाणे	इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड



५-५-७२, जगताप बिल्डींग, न्यु उस्मानपुरा, औरंगाबाद सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८ (१) नुसार

क्षेत्रीय कार्यालय : औरंगाबाद

सही/-

(अचल मालमत्तेसाठी) ताबा सूचना

ज्या अर्थी, खालील सही करणार सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया चे अधिकृत यांनी दि सिक्य्रिटायजेशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अण्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व सेक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ चे नियम ३ सह वाचले जाणारे कायदयाचे कलम १३ (१२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कर्जदार (१) श्री. रामेश्वर अण्णा पवार (कर्जदार) (२) सौ. सविता रामेश्वर पवार (सह-कर्जदार) यांना दि. •४/•५/२•२२ रोजी मागणी नोटीस पाठव्न त्यात नम्द रु. ६,१९,६१९/- (रुपये सहा लाख एकोणीस हजार सहाशे एकोणीस फक्त) अधिक त्यावरील पुढील व्याज खर्च त्यांना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत भरण्यास कळविले

उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली संपूर्ण रक्कम मुदतीत भरण्यास कर्जदार यांनी कसूर केलेली आहे. त्या अर्थी, कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील परिशिष्टत नमूद केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायचे नियम ८ सह वाचले जाणारे कलम १३ व पोटकलम ४ अन्वये दिनांक •६ ऑगस्ट, २०२२ रोजी **सांकेतिक ताबा** घेतला आहे.

सबब विशेषतः कर्जदार / जामीनदार व तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, खालील परिशिष्ठत नमूद केलेल्या मिळकतीबाबत कोणीही, कसल्याही प्रकारचा व्यवहार करु नये. याउपर कोणीही सदरील मिळकतीबाबत व्यवहार केल्यास तो व्यवहार सेंटल बॅंक ऑफ इंडिया यांचा रु. ६,१९,६१९/- (रुपये सहा लाख एकोणीस हजार सहाशे एकोणीस **फक्त)** अधिक त्यावरील व्याजाच्या बोजासहित असेल.

संरक्षीत मालमत्तेच्या मुक्ततेसाठी असलेल्या उपरोक्त कायदयामधील कलम १३ चे उपकलम (८) मधील तरत्दीमधे उपलब्ध असलेल्या वेळेसाठी कर्जदार / जामीनदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

## अचल मालमत्तेचे विवरण

**मालमत्तेचे मालक:** श्री. रामेश्वर अण्णा पवार सौ. सविता रामेश्वर पवार

औरंगाबाद आणि सीमा खालीलप्रमाणे:

मालमत्तेचा पत्ताः मालमत्तेचे सर्व भाग आणि पार्सल ज्यामध्ये मालमत्तेचा अनक्रमांव AGG२-६२४३ २०१८ दिनांक २८/०६/२०१८ - श्री रामेश्वर अण्णा पवार आणि सौ. सविता रामेश्वर पवार यांच्या मालकीचे निवासी घर, CTS क्रमांक - २६१ आणि २६२ चे क्षेत्रफळ

आहे. ७.२७५ चौ. Mts. आणि ३२.०३ चौ. Mts. एकण ३९.३०५ चौ. Mts. पिंपरी राजा येथे

पिंपरी राजा ग्रामपंचायत शहर/नगर महानगरपालिका हद्दीत वसलेले आहे. नोंदणी जिल्हा

उत्तर : रस्ता. दक्षिण : शेषराव नारायण आणि भानदास भावराव मालमत्ता.

पूर्व : संतोष अण्णा पवार. पश्चिम : पंढरीनाथ काशिनाथ पवार.

www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

(F Croroe)

Date : August 09, 2022

Place · Pune



## Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN : L24239MH1949PLC007837, Tel:+91 22 6647 4444 • E-mail : investors@ipca.com • Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr.	Particulars	Quarter	<sup>-</sup> Ended	Year Ended
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 202
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1607.85	1586.81	5896.36
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax,after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	143.06	306.66	884.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	147.10	309.72	892.79
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	5466.60
8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):			
	Basic (₹)	5.64	12.09	34.85
	Diluted (₹)	5.64	12.09	34.85

The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the guarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and

PRECISION

Adfactors 226

400 025. INDIA. TEL: +91 -22-243/628 FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net, WEB: www.precisionwires.com

**PRECISION WIRES INDIA LIMITED** 

CIN: L31300MH1989PLC054356

Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Sayani Road,

### EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

			(₹ in	Lakhs except Pe	er Share Data)
Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022
		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income from Operations	82,617.63	74,453.55	53,137.39	2,69,004.55
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items	2,260.22	2,416.17	1,494.77	8,423.69
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	2,260.22	2,416.17	1,494.77	8,423.69
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,682.92	1,830.10	1,157.75	6,301.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	1,682.92	1,799.75	1,157.75	6,270.73
6	Equity Share Capital	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet		_		35,331.82
8	Earning per Share (before Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	1.46	1.58	1.00	5.45
9	Earning per Share (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	1.46	1.58	1.00	5.45

#### Notes :

- Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year. The figures for the guarter ended 31st March. 2022 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year to date figures up to the third quarter of the financial year.
- The above Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meeting held on 10th August, 2022.
- The Statutory Auditors of the Company has carried out "Limited Review" of the above results as per Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Board has declared Interim Dividend for FY 2022-23 @ ₹ 0.30 (30%) per equity share of ₹1 each fully paid up. The Record date fixed for the purpose of determining the entitlement of members for the Interim Dividend is 26th August, 2022, and said Interim dividend will be paid on or before Friday, 09th September, 2022 to those members entitled thereto.
- The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with IND AS.
- The Company has only one reportable primary business segment as per IND AS 108, i.e., Manufacturing of Winding Wires

	By order of the Board
	Milan M. Mehta
Place : Mumbai	Managing Director
Date : 10th August, 2022	DIN: 00003624

Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year Ended
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1488.09	1492.21	5455.49
2	Profit before Tax	216.06	356.37	1088.36
3	Profit after Tax	143.82	284.72	870.94
				of the Board
Place	e : Mumbai.			and Godha /anaging Directo
	: August 10, 2022			00012691)



Sr.		Standalone				
No.			Three Months	S	Year	
	Particulars	Quarter Ended 30 June 2022	Quarter Ended 31 March 2022	Quarter Ended 30 June 2021	Ended 31 Mar. 202	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations (net)	1809.08	1,369.83	1,565.26	5,873.97	
2	Net Profit / (Loss) for the period before exceptional items and tax	205.08	109.55	179.21	503.12	
3	Net Profit / (Loss) for the period before tax	205.08	122.30	179.21	515.87	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	146.32	95.57	124.61	368.62	
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	146.32	95.57	124.61	368.62	
6	Equity Share Capital	120.00	120.00	120.00	120.00	
7	Other Equity				3,914.08	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) # 1. Basic	10.38	5.72	8.01	44.48	
#	2. Diluted Not Annualised	10.38	5.72	8.01	44.48	

#### NOTES ON UNAUDITED FINANCIAL RESULTS :

- 1 The above results were reviewed by the Audit Committee and have been approved by Board of Directors at their respective meetings held on August 09, 2022.
- 2 The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act. 2013 read with relevant rules thereunder and in terms with Regulation 33 of SEBI (LODR), 2015 and SEBI Circular dated 05.07.2016.
- The business of the Company fall under Single Segment i.e. "Pharmaceuticals Products".
   Previous quarter's figure have been re grouped / re dassified, wherever necessary to confirm to curren period classification
- 5 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the
- websites of Stock Exchange www.bseindia.com and company's website www.mercurylabs.com By Order of Board of Directors

For Mercury Laboratories Limited

Place: Mumbai

Date: 10-08-2022

Place : Vadodara Date : 09-08-2022	Rajendra R. Shah Managing Director DIN: 00257253

. А	ries Limited दिनांक : ०६/०८/२०२२ Godha कित्राण औरंगानार				ाकृत अधिकारी
			·		बँक ऑफ इंडिया
	ging Director 2691) (टिप: स्वैर भाषांतर, तफा	वत असल्यास मु	ळ इग्रजा ग्राहर	) प्रादेशिक व	कार्यालय, औरंगा
1		Ourse R	Ľ	Į	ICRANE SI
1	501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Be				a <b>bajaj group</b>
		; <b>Email:</b> indefo : L45400MH19 ults for the	@indef.com; 62PLC01238 Quarter er Y22	5 nded 30 Ju Earning:	ine 2022
	Ph:+91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up	i; <b>Email:</b> indefo : L45400MH19 ults for the VS Q1 - F it After Tax	@indef.com; 62PLC01238 Quarter er Y22	5 Inded 30 Ju Earning: Share uj	ine 2022 s Per
	Ph:+91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Profi	; Email: indefo : L45400MH19 ults for the vs Q1 - F it After Ta: y 66%	@indef.com; 62PLC01238: Quarter en Y22 X Quarter Ended	5 Earning: Share u	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended
	Ph:+91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up	; <b>Email:</b> indefo : L45400MH19 <b>ults for the</b> <b>vs Q1 - F</b> it After Ta: y 66%	<pre>@indef.com; 62PLC01238: Quarter en Y22 x x x x x x x x x x x x x x</pre>	5 Inded 30 Ju Earning: Share uj	ne 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs)
N	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Profi up b Particulars	; Email: indefo : L45400MH19 ults for the vs Q1 - F it After Ta y 66%	@indef.com; 62PLC01238; Quarter end FY22 X Quarter Ended (Audited)	5 Earning: Share uj (Unaudited)	s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited)
<b>N</b>	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Profiup b Particulars	; Email: indefo : 1.45400MH19 ults for the vs Q1 - F it After Ta; y 66%	@indef.com; 62PLC01238: Quarter ended Quarter Ended (Audited) 31-03-2022	5 Earning: Share uj (Unaudited) 30-06-2021	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited) 31-03-2022 12,442.84
<b>N</b>	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Profi up b Particulars Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	; Email: indefo : L45400MH19 Ults for the VS Q1 - F it After Ta: y 66%	<ul> <li>@indef.com;</li> <li>62PLC01238;</li> <li>Quarter ender</li> <li>Y22</li> <li>x</li> <li>Quarter Ended</li> <li>(Audited) 31-03-2022</li> <li>3,285.95</li> </ul>	5 Earning: Share u (Unaudited) 30-06-2021 2,510.43	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited) 31-03-2022 12,442.84
<b>N</b>	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Profi up b Particulars	; Email: indefo: : L45400MH19 Ults for the vs Q1 - F it After Ta: y 66% (Unaudited) 30-06-2022 3,236.23 325.73	<ul> <li>@indef.com;</li> <li>62PLC01238;</li> <li>Quarter end</li> <li>Y22</li> <li>x</li> <li>Quarter Ended</li> <li>(Audited)</li> <li>31-03-2022</li> <li>3,285.95</li> <li>129.75</li> </ul>	5 Earning: Share uj (Unaudited) 30-06-2021 2,510.43 445.45	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited) 31-03-2022 12,442.84 2,038.00 1,844.77
<b>I</b> 1 2 3 4	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Q1 - FY23 Profi up b Profi up b Profi up b	; Email: indefo: : L45400/H19 Ults for the VS Q1 - F it After Ta: y 66% (Unaudited) 30-06-2022 3,236.23 325.73 325.73	<ul> <li>@indef.com;</li> <li>62PLC01238;</li> <li>Quarter ended</li> <li>Auarter Ended</li> <li>(Audited)</li> <li>31-03-2022</li> <li>3,285.95</li> <li>129.75</li> <li>129.75</li> </ul>	5 Earning: Share u (Unaudited) 30-06-2021 2,510.43 445.45 269.21	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited) 31-03-2022 12,442.84 2,038.00 1,844.77 1,494.01
	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Q1 - FY23 D Turnover up by 29% Profi Profi Up b Particulars Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	; Email: indefo: : L45400/H19 Ults for the VS Q1 - F it After Ta: y 66% (Unaudited) 30-06-2022 3,236.23 325.73 325.73 230.24	<ul> <li>@indef.com;</li> <li>62PLC01238:</li> <li>Quarter ended</li> <li>Audited)</li> <li>31-03-2022</li> <li>3,285.95</li> <li>129.75</li> <li>129.75</li> <li>71.84</li> </ul>	5 Earning: Share u (Unaudited) 30-06-2021 2,510.43 445.45 269.21 138.49	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited) 31-03-2022 12,442.84 2,038.00 1,844.77 1,494.01 13,180.69
<b>I</b> 1 2 3 4 5	Ph: +91 022-45417300 URL: www.indef.com CIN Extract of Un-audited Financial Res Q1 - FY23 Turnover up by 29% Q1 - FY23 Profi up b Particulars Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	; Email: indefo: : L45400/H19 Ults for the vs Q1 - F it After Ta: y 66% (Unaudited) 30-06-2022 3,236.23 325.73 325.73 230.24 (6,164.17)	<ul> <li>@indef.com;</li> <li>62PLC01238:</li> <li>Quarter ended</li> <li>X</li> <li>Cuarter Ended</li> <li>(Audited)</li> <li>31-03-2022</li> <li>3,285.95</li> <li>129.75</li> <li>129.75</li> <li>71.84</li> <li>(1,068.45)</li> </ul>	5 Earning: Share u (Unaudited) 30-06-2021 2,510.43 445.45 269.21 138.49 4,096.15	Ine 2022 s Per p by 66% (Rs. In Lakhs) Year Ended (Audited) 31-03-2022 12,442.84 2,038.00 1,844.77 1,494.01 13,180.69

Results are available on the websites of www.bseindia.com; www.nseindia.com and www.indef.com

H A Nevatia
Whole-time Director
DIN-00066955

12

# **FINANCIAL EXPRESS**

#### THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED FACT (A Government of India Enterprise) Regd. Office: Eloor Corporate Materials, FACT-PD Administrative Building, Udyogamandal, Kochi Kerala - 683 501, Ph: 0484-2568674 / 2568122 /2568123, www.fact.co.in E-mail: anand.s@factitd.com / mat-contracts1@factitd.com/ javakumaro@factitd.com

## NOTICE INVITING e-TENDERs

Online competitive two bid tenders are invited for the following works through www.eprocure.gov.in.The complete bidding process will be online (e-tendering) only. All the notifications, Time extension, Corrigendum, Addendum etc. if any, regarding this tenders hereafter will be hosted in the CPP and FACT website only and will not be published in newspapers.

 Desludging of import phosphoric Acid Storage Tank at Kochi. Tender No: 04103/2022-2023/E25935, e-tender ID : 2022 FACT 703686 1 Mobile app development and maintenance.

Tender No: 01023/2022-2023/E26001, e-tender ID: 2022 FACT 706079 1 Last date & time for submission for tenders 1 and 2: 01.09.2022 at 11.00 hrs. Contract for discharging and recharging of ADT packing at FACT Udyogamandal.

Tender No : 03005/2022-2023/E26000, e-tender ID: 2022 FACT 706057 1 Last date & time for submission of tender no. 3: 16.08.2022 at 10.00 hrs. Hindi version of the above is published in FACT website, https://fact.co.in Udyogamandal Date: 10.08.2022 SM(Mat)C

## PATBACK BUSINESS LIMITED

(Formerly known as Crazypricing Online Services Limited) Regd Off: Shop No. 325, Plot No. 3, Aggarwal Plaza, DDA Community Center, Sector-14, Rohini, New Dellhi-110085 | Email: crazypricingdel@gmail.com | Website: www.patback.in Ph No: 011-27860680 | CIN: L74999DL1984PLC018747

지수는 한다. 그는 것은 것은 것은 것은 것을 해야 하는 것을 하는 것을 위해 하는 것을 것을 하는 것을 하는 것을 하는 것을 하는 것을 하는 것을 들었다. 것을 못 같은 것을 들었다. 것을 못 같은 것을 것을 못 하는 것을 못 하는 것을
Extracts of the Standalone Unaudited Financial Result
For the Quarter Ended June 30, 2022

122			Year Ended		
SI No.	Particulars	30/06/2022 (Un-Audited)	31/03/2022 (Audited)	30/06/2021 (Un-Audited)	31/03/2022 (Audited)
1.	Total income from operations	0.63	25.43	0.07	99.37
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.20)	23.35	(1.44)	18.91
3. 4.	(after Exceptional &/or Extraordinary items)	(3.20)	23.35	(1.44)	18.91
2	(after Exceptional &/or Extraordinary items)	(3.20)	18.59	(1.44)	14.14
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive	0.000000000	627525	2412200	0.00000000
	Income (after tax)]	(3.20)	18.59	(1.44)	14.14
6.	Equity Share Capital	24.80	24.80	24.80	24.80
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	8.99	(5.49)	(5.49)	(5.49)
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations) -		310.28	N 8	Sec. 19
	1. Basic :	(1.29)	7.50	(0.58)	5.70
_	2. Diluted :	(1.29)	7.50	(0.58)	5.70

te above is an extract of the detailed format of Unaudited. Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Website of the Company i.e (www.patback.in) and website of the stock Exchange(s) (www.mseilin).

The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 10th August, 2022.

3. The Financial result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Ind -as rules (As amended). For and on behalf of the Board of Directors of Patback Business Limited Sd/-

Date: 10.08.2022	Pawan Kumar Mittal (Director)
Place: New Delhi	DIN: 00749265
	been and the second

	MARYADA COMMERCIAL ENTERPRISES AI Regd. Office: 106, (1st Floor), Madhuban Tower, A-1, V.S Phone: 91-11-49901667 Web: ww	. Block, Shakarp	ur Crossing, Nev		
	(CIN: L65993DL1 <del>98</del>	2PLC013738)	1		(in INR Rs.
	STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RE	SULTS FOR THE			)22
T	Particulars	Quarter and ad		NE RESULTS	Year ended
		30.06.2022 (Un-Audited)	Quarter ended 31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Un-Audited)	31.03.2022 (Audited)
	Total Income from Operations	191,459.00	288,450.00	4,370,884.00	8,924,803.00
	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4,123,743.00)	(1,266,548.00)	3,656,748.00	6,165,948.00
	Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,123,743.00)	(1,266,548.00)	3,656,748.00	6,165,948.00
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	(4,123,743.00)	(1,200,040.00)	3,030,740.00	0,100,040.00
	Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)	(4,123,743.00)	(1,200,786.00)	3,656,748.00	6,231,583.00
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,250,460.00)	(1,395,762.00)	4,415,708.00	7,557,711.00
L	Equity Share Capital	12,450,000	12,450,000	12,450,000	12,450,00
	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of previous year				
L	Earning per share (of Face Value of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued operations) 1. Basic:	(3.31)	(0.96)	2.94	5.01
	2. Diluted:	(3.31)	(0.96)	2.94	5.0 <sup>4</sup>
	For Ma of Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 ON HADAPSAR INFRASTRUC			estment.in. Ind Investment Co TE LIM	ompany Limited Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED
:	of Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 N HADADSAB INEBASTRII	CTURE 4PTC140101 o School, Off.	PRIVA Airport Road, 1	TE LIM	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED
ə:	of Signing: New Delhi IO <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc	CTURE 4PTC140101 o School, Off. IE QUARTE	PRIVA Airport Road, N R ENDED S	TE LIM /erwada, Pune 4	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED IITED IITED IITED
e:	of Signing: New Delhi IO <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju	PRIVA Airport Road, 1 R ENDED A arrent three onths ended ne 30, 2022	TE LIM (erwada, Pune 4 UNE 30, 20 (e) For th en en 2 March 3	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED II 006. 22 INR. In Lacs) be year ded 31, 2022
	of Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju	PRIVA Airport Road, N R ENDED J Irrent three	TE LIM (erwada, Pune 4 UNE 30, 20 (e) For th en of 2 March 3	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED III 006. 22 INR. In Lacs) Ne year ded
e:	of Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH Particulars Total Income from Operations	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju	PRIVA Airport Road, 1 R ENDED A arrent three onths ended ne 30, 2022	TE LIM /erwada, Pune 4 JUNE 30, 20 ( P For th d end 2 March 3 (Aud	Sd. Sati Nath Da Directo DIN: 0311458 ITED ITED ITED II 006. 22 INR. In Lacs) be year ded 31, 2022
	of Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH Particulars	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju (1)	PRIVA Airport Road, Y R ENDED , Irrent three onths ended ne 30, 2022 Unaudited)	TE LIM (erwada, Pune 4 UNE 30, 20 (e For th d en 2 March 3 (Aud 5	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED INR. In Lacs) Ne year ded 31, 2022 dited)
	Def Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju (1)	PRIVA PRIVA Airport Road, Y R ENDED arrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82	TE LIM (erwada, Pune 4 JUNE 30, 20) (e For th end 2 March 3 (Auc 5	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED ITED INR. In Lacs) Ne year ded 31, 2022 dited) 7,526.35 484.91
	August, 2022 ON HADAPSAR INFRASTRUC CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju (1)	PRIVA Airport Road, N R ENDED A arrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56	TE LIM (erwada, Pune 4 JUNE 30, 20) (e For th end 2 March 3 (Auc 5	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 03114580 ITED ITED ITED INR. In Lacs) ne year ded 31, 2022 dited) 7,526.35
	Def Signing: New Delhi 10 <sup>th</sup> August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax	Aryada Commerce CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cu mc Ju (1)	PRIVA PRIVA Airport Road, Y R ENDED arrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82	TE LIM (erwada, Pune 4 UNE 30, 20) (e For th d en ( 2 March 3 (Aud 5 2	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED ITED INR. In Lacs) Ne year ded 31, 2022 dited) 7,526.35 484.91
	August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc <b>UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH</b> <b>Particulars</b> Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cumo Ju (1 (1)	PRIVA PRIVA Airport Road, N R ENDED J Irrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82 834.82	TE LIM (erwada, Pune 4 UNE 30, 20) (e For th d en ( 2 March 3 (Aud 5 2	Sd/ Sati Nath Da: Directo DIN: 0311458 ITED ITED ITED ITED ITED ITED ITED ITED
	August, 2022 <b>DN HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc <b>UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH</b> <b>Particulars</b> Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cumo Ju (1 (1)	PRIVA Airport Road, 1 R ENDED A arrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82 834.82 834.82 617.16	TE LIM (erwada, Pune 4 JUNE 30, 20 (e For th d en 2 March 3 (Aud 5 2 2 3	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 03114580 ITED ITED ITED ITED ITED ITED ITED ITED
	August, 2022 <b>ON HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc <b>UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH</b> Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)]	CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cumo Ju (1 (1)	PRIVA PRIVA Airport Road, N R ENDED A Irrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82 834.82 617.16 617.16	TE LIM (erwada, Pune 4 JUNE 30, 20) (e For th d end 2 March 3 (Aud 5 2 3 6	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 03114580 ITED ITED ITED ITED INR. In Lacs) Ne year ded 31, 2022 dited) 7,526.35 484.91 484.91 298.76 298.76
	August, 2022 <b>DN HADAPSAR INFRASTRUC</b> CIN: U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc <b>UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH</b> <b>Particulars</b> Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)] Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital	CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cumo Ju (1 (1)	PRIVA PRIVA Airport Road, Y R ENDED A irrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82 834.82 617.16 617.16 115.00	TE LIM (erwada, Pune 4 JUNE 30, 20) (e For th end March 3 (Aud 5 2 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED INR. In Lacs) Ne year ded 31, 2022 dited) 7,526.35 484.91 484.91 298.76 298.76 115.00
e:	August, 2022 <b>CIN HADAPSAR INFRASTRUC</b> CIN : U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc <b>UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH</b> <b>Particulars</b> Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)] Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cumo Ju (1 (1)	PRIVA Airport Road, 1 R ENDED A orrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82 834.82 617.16 115.00 59,485.08	TE LIM (erwada, Pune 4 JUNE 30, 20) (e For th enc 2 March 3 (Aud 5 2 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5	Sd/ Sati Nath Das Directo DIN: 0311458 ITED ITED ITED III 006. 22 INR. In Lacs) re year ded 31, 2022 dited) 7,526.35 484.91 484.91 298.76 115.00 58,867.91
e:	August, 2022 <b>DN HADAPSAR INFRASTRUC</b> CIN: U74210PN200 Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosc <b>UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH</b> <b>Particulars</b> Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary item Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)] Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital	CTURE 4PTC140101 to School, Off. IE QUARTE Cumo Ju (1 (1)	PRIVA PRIVA Airport Road, Y R ENDED A irrent three onths ended ne 30, 2022 Unaudited) 2,195.56 834.82 834.82 617.16 617.16 115.00	TE LIM (erwada, Pune 4 UNE 30, 20 (e For th end 2 March 3 (Aud 5 2 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5	Sd Sati Nath Da Directo DIN: 0311458 ITED ITED ITED INR. In Lacs) Ne year ded 31, 2022 dited) 7,526.35 484.91 484.91 298.76 115.00

U.L	DCa
0	A dose of life
0.000	ridese of me

# Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN : L24239MH1949PLC007837, Tel:+91 22 6647 4444 • E-mail : investors@ipca.com • Website : www.ipca.com

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

## (₹ Crores)

Sr.	Particulars Quarte	r Ended	Year Ended	
No.		June 30, 2022 Unaudited	June 30, 2021 Unaudited	March 31, 2022 Audited
1	Total Income from operations	1607.85	1586.81	5896.36
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax,after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	143.06	306.66	884.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	147.10	309.72	892.79
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	8		5466.60
8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):			200402200000000
	Basic (₹)	5.64	12.09	34.85
	Diluted (₹)	5.64	12.09	34.85

Notes :

The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the guarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

Sr.	Particulars	Quarter Ended		Year Ended
No.		June 30, 2022 Unaudited	June 30, 2021 Unaudited	March 31, 2022 Audited
1	Total Income from operations	1488.09	1492.21	5455.49
2	Profit before Tax	216.06	356.37	1088.36
3	Profit after Tax	143.82	284.72	870.94
	e : Mumbai, : August 10, 2022		For Ipca Lab Premch Chairman & I	r of the Board oratories Limited nand Godha Managing Directo 00012691)

## PNB FINANCE AND INDUSTRIES LIMITED

Corporate Identity Number : L65929DL1947PLC001240 Regd.Office: Ist Floor, Express Building, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002 Phone :- 7303495375, E-Mail- pnbfinanceindustries@gmail.com,

Website - www.pnbfinanceandindustries.com

### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30<sup>™</sup> JUNE, 2022

1		Quarter	Year ended	
Sr. No.	Particulars	June 30, 2022 Unaudited	June 30,2021 Unaudited	March 31,2022 Audited
1	Total Income from Operations	322.59	182.24	1,561.56
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	227.77	165.75	1,358.48
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	227.77	165.75	1,358.48
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	187.76	135.98	1,116.99
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,385.83)	301.95	(5,136.95)
6	Equity Share Capital (Face value Rs.10 per share)	320.00	320.00	320.00
7	Other Equity (at the end of the year)			243,434.01
8	Earnings per share of Rs 10 each 1. Basic (In Rs.) 2. Diluted (In Rs.)	5.87 5.87	4.25 4.25	34.91 34.91

### Notes

- The above Unaudited financial results were subjected to limited review by the Statutory Auditors of the company, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2022.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results of the Company are available on the website of the Company and has also been sent to The Calcutta Stock Exchange Limited on August 10, 2022.

Key Number of the Unaudited Standalone Financial Results for the guarter ended June 30, 2022 are given below (Runses in Lakhs excent ner share data)

	Quarter	Year ended	
Particulars	June 30, 2022 Unaudited	June 30, 2021 Unaudited	March 31,2022 Audited
Total income from operations	314.30	131.21	1,186.00
Net Profit/(Loss) for the period before tax	220.40	115.47	986.77
Net Profit/(Loss) for the period after tax	181.81	96.22	810.59
Total Comprehensive Income for the period	-2,395.82	240.35	-3,962.02

4 The figures of the corresponding quarter have been regrouped/reclassified, wherever necessary to confirm to current quarter classification/presentation.

	By Order of the Board of Directors
	for PNB Finance and Industries Limited
	Sd/-
	Shweta Saxena
Place : New Delhi	Director & Company Secretary
Date : August 10, 2022	DIN: 03120958/Membership No: A18585

IKAB SECURITIES AND INVESTMENT LIMITED CIN: L17100MH1991PLC059848 11th Floor, Express Towers Nariman Point Mumbai 400021 Tel: 022 - 24224480/81, Email: infoikabsecurities@gmail.com; Website: www.ikabsecurities.com

## NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of IKAB Securities and Investment Limited is scheduled to be held on Thursday, September 08, 2022 at 04.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) as per Ministry of Corporate Affairs ("MCA") circular no. 21/2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 read with circulars dated January 13, 2021, May 5, 2020 April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') circular nos. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/ P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/ P/2022/62 dated May 13, 2022 ('SEBI Circulars'). The Notice of the AGM alongwith the Annual report will be sent to all the shareholders through electronic mode. Members holding shares in physical form are requested to register their email address with Satellite Corporate Services Private Ltd, if not done earlier. In Compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and pursuant to the provisions of Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility to its members for casting their votes on the resolution proposed to be passed at the said AGM. The facility of e-voting will also be made available at the AGM and members, who could not cast their vote by remote e-voting, may cast their vote at the AGM. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agency to provide e-voting facility. A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the Cut-Off date i.e., 01st September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM. The remote e-voting facility shall commence on Sunday 4<sup>th</sup> September. 2022 at 9.00 a.m. (IST) and shall end on Wednesday 7th September. 2022 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Any person who acquires the shares of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on cut-off date can follow the process for generating the login ID and Password as provided in the Notice. The Members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. As per Regulation 42 of LODR, the Transfer Books of the Company shall remain closed from 1<sup>st</sup> September, 2022 to 8<sup>th</sup> September, 2022 (both days

Earnings Per Share (of INR. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)		
1. Basic:	53.67	25.98
2. Diluted:	10.86	25.70
Capital Redemption Reserve	-	-
	5,489.05	5,489.05
	0.53 : 1	0.39:1
- 1 M T M T M T M T M T M T M T M T M T M	11.34 : 1	4.39:1
	1. Basic:	and discontinued operations) (not annualised)1. Basic:2. Diluted:10.86Capital Redemption Reserve-Debenture Redemption Reserve5,489.05Debt Service Coverage Ratio0.53 : 1

16,488.94

0.54:1

16,106.41

0.58:1

### NOTES :

11

10 Outstanding Redeemable Preference Shares

Debt Equity Ratio

- 1 The above Financial results have been prepared as per the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 and have been reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2022.
- 2 The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the guarterly, half yearly & annual financial results are available on the websites of the BSE Limited.
- 3 For the items in referred the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.
- The outstanding redeemable preference shares consist of 2,120 Lacs shares of face value of INR. 10 each.
- 5 The figures for the corresponding previous period have been regrouped / restated wherever necessary, to make them comparable. Sd/

	Farookh Khan
Place: Pune	Director
Date : August 10, 2022	DIN : 01323080

	Can Fin Homes Limite Registered Office: No. 29/1, 1st Floo
	Sir M N Krishna Rao Roa
	Near Lalbagh West Gat
Can Fin Homes Ltd	Basavanagudi, Bengaluru – 560 00
(Sponsor: CANARA BANK)	E-mail : compsec@canfinhomes.cor
HOMELOANS + DEPOSITS	Tel : 080 48536192, 080 4126114
Translating Dreams into Reality	Fax : 080 2656574
ಕ್ಯಾನ್ ಫಿನ್ ಹೋಮ್ಸ್ ಅ.	Web : www.canfinhomes.cor CIN: L85110KA1987PLC00869
Information regarding 35th	Annual General Meeting

# to be held through video conference, Record Date and Dividend

We wish to provide the following information for benefit of all Members of the Company and in compliance with the Circulars issued by MCA and SEBI for the conduct of AGM through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM).

- 1. Shareholders may note that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conference on Wednesday, September 07, 2022 at 11:00 a.m. in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 02/2022 dated May 5, 2022 (in continuation to the circulars issued in this regard) issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI circulars (collectively referred to as 'relevant circulars'), to transact the businesses that will be set out in the Notice calling the AGM.
- In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and Annual report for the financial year 2021-22, will be sent to all Members of the Company whose email addresses are registered with the Company . Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.canfinhomes.com and on the website of the Stock Exchange(s) i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.
- Manner of registering/updating e-mail addresses and other details:
- a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses and other details with the Company, are requested to register/update the same in the following manner:
- · by clicking on https://www.canfinhomes.com/shareholder-request-detail.aspx and uploading the required documents. (like PAN etc.) or
- by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at

## ICC REALTY (INDIA) PRIVATE LIMITED

CIN: U45201PN2002PTC143638

## Regd. Office : Tech Park One, Tower 'E', Next To Don Bosco School, Off. Airport Road, Yerwada, Pune 411 006.

## **UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022**

Sr. No.	Particulars	Current three months ended June 30, 2022 (Unaudited)	Previous accounting year ended March 31, 2022 (Audited)
8			N
1 2	Total Income from Operations	10,294.78	22,889.44
14	Net Profit for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	4,272.86	3,602.59
3	Net Profit for the period before tax	4,272.00	3,002.38
~	(after Exceptional and/or Extraordinary items)	4,272.86	3,602.59
4	Net Profit for the period after tax	17.4 m 1.0	
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,520.89	2,943.11
5	Total Comprehensive Income for the period		
	[Comprising Profit for the period (after tax) and Other	21222121	
	Comprehensive Income (after tax)]	3,527.61	2,969.99
6	Paid up Equity Share Capital	1,071.40	1,071.40
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	23,964.96	20,437.34
8	Net worth	25,036.36	21,508.74
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	38,020.58	38,004.30
10	Outstanding Redeemable Preference Shares	100 million (187	and the second the
11	Debt Equity Ratio	1.52:1	1.86:1
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each)		
	(for continuing and discontinued operations) -	12125762	2031.0025
	1. Basic:	32.86	27.47
SM	2. Diluted:	32.86	27.47
13	Capital Redemption Reserve	363.03	363.03
14	Debenture Redemption Reserve		
15	Debt Service Coverage Ratio	2.26:1	1.66:1
16	Interest Service Coverage Ratio	8.26:1	3.49:1

### NOTES :

- The above Financial results have been prepared as per the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 and have been reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2022.
- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly, half yearly & annual financial results are available on the websites of the BSE Limited.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.
- Previous period figures have been regrouped / reclassified, wherever necessary, to conform to this period's classification.

Segment Reporting		(Rs. In Lacs
Particulars	Current three months ended	For year ended
Segment Revenue	June 30, 2022	March 31, 202
Leasing of real estate properties	4,884.12	13,504.02
Hotel operations	5,363.22	9,168.53
Windmill operations	350.54	1,130.96
Inter-segment elimination	(303.10)	(914.07)
Total	10,294.78	22,889.44
Earnings before interest, depreciation and tax	10,201,10	22,000.11
Leasing of real estate properties	4,322.73	10,945.07
Hotel operations	1,872.74	1,006.75
Windmill operations	241.52	772.07
Unallocable	(3.99)	(279.68)
Total	6,433.00	12,444.21
Earnings before interest and tax	0,433.00	12,444.21
-	3,519.80	7,734.27
Leasing of real estate properties		12
Hotel operations Windmill operations	1,557.16	(424.41) 633.42
Unallocable	2.000 CC 200	80.555.008
Total	(4.04)	(279.94)
	5,285.17	7,663.34
Interest cost	(1,012.31)	(4,060.75)
Profit before tax	4,272.86	3,602.59
Tax expenses	(751.97)	(659.48)
Profit for the period	3,520.89	2,943.11
Other comprehensive income	6.72	26.88
Total comprehensive income for the period	3,527.61	2,969.99
Particulars	As at June 30, 2022	As at March 31, 202
Segment assets		
Leasing of real estate properties	60,838.05	59,441.93
Hotel operations	18,493.21	17,612.37
Windmill operations	776.27	839.39
Unallocable	6,118.11	4,597.83
Total	86,225.64	82,491.52
Segment liabilities		
Leasing of real estate properties	15,932.68	15,648.80
Hotel operations	4,244.94	3,433.05
Windmill operations	1.24	0.92
Unallocable Total	41,010.42 61,189.28	41,900.01 60,982.78
	For and on behalf of the E of ICC Realty (India) Priva Sd/- Atul Chordia	

inclusive) The AGM Notice will be displayed on the Company's website: www.ikabsecurities.com and on CDSL website www.evotingindia.com. In case of any gueries/grievances relating to voting by electronic means, members may contact Mr. Sanket Rathi, Company Secretary& Compliance Officer, at the above mentioned contact details.

For IKAB SECURITIES AND INVESTMENT LIMITED SANKET RATHI

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Place: Mumbai Date: August 11, 2022



- investor.relationship@canfinhomes.com or to Canbank Computer Services Limited at naidu@ccsl.co.in
- b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email addresses and other details with their Depository Participants, are requested to register/update their email addresses and mobile numbers with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.
- Members will have an opportunity to cast their vote(s) on the businesses which will be set out in the Notice of the AGM through electronic voting system ('e-voting') through 'remote e-voting' or 'through the e-voting system during the meeting'. The manner of voting remotely ('remote e-voting') by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.canfinhomes.com.
- The Board of Directors in their meeting held on April 29, 2022 has recommended a Final Dividend of Rs.1.50 per equity share, subject to approval by the members of the Company in the AGM. The Company has fixed Friday, August 19, 2022 as the 'Record Date' for the purpose. The dividend amounts will be paid within 10 days from the date of declaration, to the Members whose name appear in the Company's Register of Members (physical holders) and to the Members whose names are furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited as beneficial owners (demat holders) as on the Record Date. As per the above mentioned circulars, payment of dividend shall be made through electronic mode to the members who have updated their Bank account details. Dividend warrants /demand drafts will be dispatched to the registered address of the members who have not updated their Bank account details. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (Where the shares are held in dematerialized mode) and with the Company's RTA (where the shares are held in physical mode) to receive the dividend directly into their Bank account.
- 6. Payment of Dividend will be subject to deduction of tax at source (TDS) at applicable rates. In order to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. For more information on Tax on Dividend and to submit the documents for nil/lower withholding tax (TDS), please visit the Company's website www.canfinhomes.com (FAQ under Investor Services Tab). No communication would be accepted from the shareholders after August 25, 2022 regarding the tax withholding matters.
- The Notice of the 35th AGM and Annual Report for the Year 2021-22 will be sent to the shareholders in accordance with the applicable laws and Circulars on their registered e-mail addresses in due course.

Diago: Danashuru	
Place: Bengaluru	
Date: August 10, 2022	



For Can Fin Homes Ltd

Sd/-

Veena G Kamath

DGM & Company Secretary

